

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार
कल्याणकारी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष
श्री.ओमप्रकाश ननकू यादव यांना राज्यमंत्री
पदाचा दर्जा देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,
शासन निर्णय क्र:किवेअ-१०१५/प्र.क्र.१८३/कामगार-७
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक : २ मे, २०१६.

वाचा: १) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. शासाउ-१०.१०/प्र.क्र.९६/१०/साउ, दिनांक १३.३.२०१२.
२) शासन अधिसूचना क्र. इमारत-२०१४/प्र.क्र.१६७/कामगार-७, दिनांक २८.५.२०१५.

शासन निर्णय:

दिनांक २८.५.२०१५ रोजीच्या शासन अधिसूचनेन्वये श्री. ओमप्रकाश ननकू यादव यांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री. ओमप्रकाश ननकू यादव यांना “राज्यमंत्री” पदाचा दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

३. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष यांना “राज्यमंत्री” पदाचा दर्जा असल्याने श्री. ओमप्रकाश ननकू यादव, अध्यक्ष, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांना सदर पदावर असेपर्यंत शासन निर्णय, वित्त विभाग क्र. शासाउ-१०.१०/प्र.क्र.९६/१०/साउ, दिनांक १३.३.२०१२ मध्ये नमूद करण्यात आलेल्या सवलती अनुज्ञेय राहतील.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याचा संगणक संकेतांक २०१६०५०२१६०११६९५१० असा आहे. तसेच सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(प्रशांत पु. राठोड)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- १) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव.
- २) मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.
- ३) मा. राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.
- ४) सर्व विभागीय आयुक्त/सर्व जिल्हाधिकारी.

- ५) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) - १, महाराष्ट्र, मुंबई.
- ६) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) -२, महाराष्ट्र, नागपूर.
- ७) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ८) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- ९) कामगार आयुक्त, मुंबई (१५ प्रती).
- १०) अपर कामगार आयुक्त पुणे/नागपूर.
- ११) कामगार उप आयुक्त, ठाणे/नाशिक/औरंगाबाद.
- १२) अध्यक्ष, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई.
- १३) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव व सर्व सदस्य यांना कामगार आयुक्त, मुंबई यांचे मार्फत.
- १४) प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहायक.
- १५) उप सचिव (कामगार) यांचे स्वीय सहायक.
- १६) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १७) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १८) सर्व मंत्रालयीन विभाग.
- १९) कामगार विभागातील सर्व कार्यासने, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- २०) निवडनस्ती (कामगार-७).